

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई.
(अधिष्ठाता यांचे कार्यालय)

SWAMI RAMANAND TEERTH RURAL GOVT. MEDICAL COLLEGE, AMBAJOGAI DIST BEED
PH NO (02446)245792/248963/249362/248438/-DFAX02446/247132 Website www.srtmca.org emailsrt.acad@rediffmail.com
जा.क्र. वैम/किभावि/दरपत्रक मागणी/ 8667 /२०२५ दिनांक:- 31/10 /२०२५
कार्यालयीन आदेश

विषय :-जीएसटी,टीडीएस व टॅक्स रिटर्न,फॉर्म नं.१६&१६-A व २४ क्यु,२६ क्युइ.बाबीचेसन २०२४-२५ या

वित्तीय वर्षाकरीता दरपत्रक सादर करणे बाबत..

संदर्भ :-१.दि.२९.०४.२०२५ रोजीची खरेदी समितीची बैठक.

२.दि.३१.१०.२०२५ रोजीची मंजुर टिपणी.


उपरोक्त विषयी संदर्भ क्र. १ व २ अन्वये आपणास कळविण्यात येते की, या महाविद्यालयविभागांतर्गत प्रशासकीय कार्यालयातील विविध आस्थापनांकरीता जीएसटी, टीडीएस व टॅक्स रिटर्न,फॉर्म नं. १६&१६-A व २४ क्यु ,२६ क्युइ.बाबीचेसन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरीता दरपत्रक खालील प्रमाणे सोबत जोडलेल्या यादीनुसार सादर करण्यात यावे.

तसेच सदर सुचनेनुसार मोहरबंद दरपत्रके मा.अधिष्ठाता,स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या नावे सादर करण्यात यावी.तसेच सदरील दरपत्रक सादर करण्यासाठी अंतिम दिनांक ०७/११/२०२५ रोजी दुपारी ०५:०० वा. पर्यंत असून प्राप्त झालेली दरपत्रके दिनांक १२/११/२०२५ रोजी प्रशासकीय कार्यालयात खरेदी समिती समक्ष उघडण्यात येतील.तसेच दरपत्रकधारकास दरपत्रके उघडण्याकरीता उपस्थित राहण्याचे असल्यास या कार्यालयाची काही हरकत नाही.

अ.क्र.	साहित्यांचेनाव	नग संख्या	प्रत्येकी दर
...	सोबत अ.क्र.०१ ते अ.क्र.०९ पर्यंतची यादी जोडण्यात आलेली आहे.	एकुण ०९नग	...

अटी व शर्ती :-

- ०१.दरपत्रक धारकाने मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ नुसार दुकानाचे शासन मान्य नोंदणी प्रमाणपत्र किंवा सुक्ष्म,लघु व मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे नोंदणी केलेले उद्योग आधार प्रमाणपत्र तसेच कर सल्लागार असल्याबाबत शासनाचे मान्यता प्राप्त वैध प्रमाणपत्र छायांकीत प्रत दरपत्रक सोबत जोडणे बंधनकारक आहे.
- ०२.दरपत्रक धारकाच्या दुकानाचे नाव, संपूर्ण पत्ता, नोंदणी क्रमांक,जिएसटी नंबर व पॅन नंबर असलेल्या दुकानाच्या लेटर पॅडवर सहि व शिक्का असलेली दरपत्रके सदर बाबीच्या अ.क्र. यादीनुसार सादर करण्यात यावी. तसेच ज्या बाबींचे दर उपलब्ध होऊ शकत नाहीत त्या साहित्यांच्या दराच्या ठिकाणी एन.ए. (NA) असे नमुद करावे.
- ०३.दरपत्रक सोबत शासनमान्य जिएसटी प्रमाणपत्र, फर्मच्या नावाचे किंवा प्रोप्रायटरच्या नावाचे पॅन कार्डची छायांकीत प्रत,सन २०२३-२४ किंवा सन २०२४-२५ या वर्षाचे आयटीआर प्रमाणपत्र जोडण्यात यावे तसेच एकल दरपत्रक धारक असल्याचे स्वतः स्वाक्षरीचे प्रपत्र-अ जोडणे बंधनकारक आहे. (सदर प्रपत्र-अ नमुना पान क्र. ०३ वर देण्यात आलेला आहे.)
- ०४.दरपत्रकातील बाबींचे दर शासन नियमानुसार सर्व करांसहित जास्त दराचे सादर करण्यात येऊ नये.तसेच करां संबंधीची सर्व कामे स्वतः स्वखर्चाने पुरवठा करणे बंधनकारक राहिल. तसेच वाहतुक खर्च किंवा इतर कोणताही जादा खर्च देण्यात येणार नाही. तसेच सर्व बाबींकरीता जीएसटी समाविष्ट आहे किंवा नाही या बाबत नमुद करावे.
- ०५.मागविण्यात आलेल्या बाबींचे दरपत्रक प्रमाणित झाल्याच्या दिनांका पासून वैध राहतील.
- ०६.प्रशासकीय कारणास्तव देयके अदा करण्यास विलंब झाल्यास विलंब शुल्क किंवा व्याज देण्यात येणार नाही.
- ०७.सदरील कराबाबतच्या कामाकरीता येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून निपटारा करावा व कामात काही गुंतागुंत निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.तसेच कराबाबतची सर्व कामे योग्य असावे तसेच निकृष्ट दर्जाचे असल्यास पुरवठा आदेश रद्द करण्यात येतील व याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहिल.
- ०८.तसेच अपूर्ण माहितीसह व शासन मान्यता प्राप्त प्रमाणपत्रा शिवाय सादर केलेली संबंधीतांची दरपत्रके विना स्पष्टीकरण नाकारण्यात येतील तसेच प्रशासकीय कारणास्तव किंवा निधी अभावी काही अडचण निर्माण झाल्यास सदरच्या दरपत्रकाची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार अधिष्ठाता यांना राहिल.
- ०९.उपरोक्त प्रमाणे अटी व शर्ती मान्य असल्यासच सदरचे दरपत्रक सादर करावे.


अधिष्ठाता

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय,अंबाजोगाई.

प्रत:- १.संस्थेची वेबसाईट ,स्वा.रा.ती.ग्रा.शा.वै.म. अंबाजोगाई.
२.नोटीस बोर्ड महाविद्यालय विभाग,स्वा.रा.ती.ग्रा.शा.वै.म. अंबाजोगाई.
(पान क्र.१)

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई या संस्थेकरीता लागणाऱ्या खालील प्रमाणे जीएसटी, टॅक्स रिटर्न, टीडीएस, फॉर्म नं. १६& १६-A व २४ क्यु, २६ क्यु इ.बाबींचे दरपत्रक देण्यात यावे.

Sr.no.	Name of the Item	Qunt.	Rate
For 24 Q			
०१	Per Entry Salary Details Filling Fees	Per Entry	...
०२	GST & TDS return preparation & Filling Fees	Per Quarter	...
०३	Employees Form No. 16 & Form NO. 16 – AFees	Per Employee	...
०४	Employees Assessment Form Printing Fees	Per Employee	...
०५	Any Previous Quarter Revised return Fees	Per Quarter	...
For 26 Q			
०६	Per Entry Details Filling Fees	Per Entry	
०७	GST & TDS return preparation & Filling Fees	Per Quarter	
०८	Per Form No. 16 A	Per Form	
०९	Any Previous Quarter Revised return fees	Per Quarter	

नोट :-उपरोक्त प्रमाणे कराबाबतच्या कामाकरीता येणाऱ्या सर्व वर्ग १ ते वर्ग ४ अधिकारी व कर्मचारी यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून निपटारा करावा व कामात काही गुंतागुंत निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.तसेच सदरदरपत्रका सोबत मागणी करण्यात आलेले आपल्या फर्मचे खालील प्रमाणे सर्व प्रमाणपत्र जोडण्यात यावे अन्यथा दरपत्रके रद्द करण्यात येतील.तसेच रद्द केलेल्या संबंधीत दरपत्रकाबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

01.Quotation Letter

02.Income Tax Practitioner Govt. Certificate Copy

03.Sales Tax Practitioner Govt.Certificate Copy

04.Prof. Tax Registration Govt.Certificate Copy

05.PAN Card Copy

06. ITR –V Return Copy (2022-23/2023-2024)

07.GST Registration Copy

08.Shop Act Registration Copy

09. 2021 to 2023 Last Three Year Experience Certificate (Government Office Copy)


अधिष्ठाता

स्वा.रा.ती.ग्रा.शा.वे.म. अंबाजोगाई

प्रपत्र- अ
निविदाकारांनी द्यावयाचा हमीपत्राचा नमुना

प्रमाणित करण्यात येते की, मी / आम्ही आमची संस्थाया पत्रान्वये हमी देतो की, आमचा खरेदी प्राधिकारी बरोबर कोणत्याही प्रकारे हितसंबंधाचा संघर्ष नाही. तसेच मी/आम्ही/ आमची संस्था आपल्या कार्यालयाच्या दरपत्रक मागणी आदेशानुसार मागविण्यात आलेल्या जीएसटी,टीडीएस व टॅक्स रिटर्न,फॉर्म नं.१६&१६-A वर ४ क्यु , २६ क्यु इ.बाबींच्याकामासाठी फक्त एकच निविदा सादर केलेली आहे. तसेच दरपत्रक प्रक्रियेमध्ये भाग घेण्याच्या अन्य संस्थामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे थेट स्वारस्य नाही.तरी याबाबत पुढील काळात आपल्या कार्यालयाच्या निदर्शनास आल्यास माझ्यावर होणाऱ्या दंडात्मक कार्यवाहीस मी स्वतः जबाबदार राहील. करीता सदर प्रमाणपत्र सादर करण्यात येत आहे.

दरपत्रक धारकाची स्वाक्षरी व शिक्का

दिनांक :-

नाव :-

ठिकाण :-

पत्ता :-

मो.नं. :-